

प्राणीपूर्वभिस्मृतेरोहन् TBA. 1, 5, १, ३. प्रायणीयाद्यकर्माभिलक्ष्य देवपञ्चं प्रविष्टः Comm.

— उप १) *verwachsen, vernarben*: ब्रणः Suç. 2, 13, 15. ४४, १५. उपद्वच्छ्राणा ६३, १३. — २) *kommen —, übergehen in*: पूर्वस्मादवस्थात्तरमुपद्वच्छ्राणा तत्रभवती so v. a. *sie hat sich verändert* MĀLAV. 31, १३. — ३) *उपद्वच्छ्राणा haftend —, befindlich an (loc.)* GAUPĀP. zu SĀMKHJAK. 30 (०ठ zu lesen). — caus. *verwachsen —, vernarben lassen* Suç. 2, 106, ७.

— नि, partic. निद्वच्छ्राणा *gewachsen*: मल्काकद्वच्छ्राणा: सुपुर्वानिद्वच्छ्राणा: BHAG. P. ५, १६, २३, २५. °मूल ३, ३०, ७. *fest wurzelnd*: ममता २, ४, २ (विद्वच्छ्राणा ed. Bomb.). ४, २७, १०. so v. a. द्वच्छ्राणा aus der Etymologie nicht erklärlich SARVADARÇANAS. १७२, २१. — caus. *verpflanzen, versetzen nach (loc.)*, Menschen Rāgā-TAB. 1, ३४५.

— निस् s. नीरोहन्.

— प्र १) *hervorwachsen, treiben, sprossen*: काएडात्काएडात्प्रोरोहत्ति VS. १३, २०. ते सुर्वंगं लोकमा प्रोरोहन् TBR. १, १, २, ५. मूलात् CAT. BR. १४, ६, ७, ३३. पलाशाणि ९, ४, १५. KHAND. UP. ५, २, ३. ब्रोहण्य: शालयो मुद्रास्तिला माषास्तथा यवा: । यथाबीजं प्रोरोहत्ति M. ९, ३९. व्याचित्स्तर्प्य (so die ed. Bomb.) प्रोरोहत्ति MBH. १२, २६१. १३, ७१४। न पर्वताप्ये नलिनी प्रोरोहत्ति SPR. १४१६. यदा प्रसृष्टा श्रोष्यद्यो न प्रोरोहत्ति ताः पुः: MĀLAV. P. ४९, ७३. उप्यते यद्विजं तत्तदेव प्रोरोहत्ति SPR. १३०. M. ९, ५४. MBH. १२, ६८९६ (med.) KULL. zu M. २, ११२. मल्कीजम SPR. २११३. तुषेणापि परित्यक्ता न प्रोरोहत्ति तएुला: ३०४। नक्ष्युनुं प्रोरोहत्ति MBH. १३, ७६०८. प्रद्वच्छालि R̄T. ४, १. लतास्तमालस्य नवप्रद्वच्छ्राणा: R. ५, ११, १७. नाभिप्रद्वच्छ्राणाम्बुरुहृष्ट RAGH. १३, ६. प्रद्वच्छ्राणा मही VARĀH. BRH. S. ५३, १९८. प्रद्वच्छ्राणेशम्भुनखरेमोपचित lang gewachsen PĀNKAT. १८२, १०. स्फीतस्त्यप्रद्वच्छ्राणि (so die neuere Ausg.) वचानि bewachsen mit HARIV. ३७२९. प्रद्वच्छ्राण = बद्धमूल MED. dñ. ८. — २) *wachsen* so v. a. *gedeihen, zunehmen, stärker werden*: नक्ष्यु उर्बलदग्धानां कुले किंचित्प्रोरोहत्ति SPR. २१७६. गोभि: पशुभैश्चैश्च कृष्णा च सुसमद्वया। कुलानि न प्रोरोहत्ति यानि हृषीनानि वृत्ततः ॥ MBH. ४, १२९०. गुरुद्वच्छ्राणे प्रोरोहत्तुकात्तिय Rāgā-TAR. ४, १२३. प्रद्वच्छ्राणे weit verbreitet, gewachsen so v. a. gross —, stark geworden: भुवि व्यसनिताद्यातिः प्रद्वच्छ्राणे ते लतेव या KATH. ११, २३. प्रद्वच्छ्राणे संर्वंगे मणिभुग्येऽन्मानिते SPR. २८८. °स्मृत्यैवना ŚAU. D. १००. °भाव BHAG. P. ४, १३, १. रूपः Rāgā-TAR. ३, २४। °किरणे हिं चन्द्रे नक्षत्राणामल्पता भवति Schol. zu NAISH. २२, ५४. = वृहृ H. an. ३, १८०. = जाठर् d. i. जाठर् alt ebend. und MED. a. a. O. — ३) *hervorgehen, entstehen*: यस्याप्यमङ्गात्प्रद्वच्छ्राणः ČAK. १७८. यथा प्रद्वच्छ्राणे घर्माते द्वेत्काते डताशनः HARIV. १३३१। त्रिपः प्रद्वच्छ्राणः so v. a. schwanger R. १, १३, २६ (24 GOB.). स्वेदविद्वुः ३, ७६, १९. BHAG. P. ४, ११, ३०. — ४) *verwachsen, vernarben*: न प्रोरोहत्ति (v. l. für संरोहत्ति) वाक्ततम् SPR. २६४७. ततप्रद्वच्छ्राणिव बाणरेखाम् R. ५, ११, २४. — Vgl. प्ररुक्त, प्रद्वच्छ्राणः प्रोरोहत्ति fgg. — caus. १) *pflanzen*: प्रोरोहित SPR. २३३०. ३०७६. bildlich: अत्युदात्तपूषेष्वा कृतपुष्येः प्रोरोहिता। शतशाखी भवत्येव यावस्मात्रापि सत्क्रिया ॥ gepflanzt auf so v. a. ihnen erwiesen ३४२३. — २) *stecken — befestigen an, in*: याष्टे प्रोरोहिते VARĀH. BRH. S. ४३, २९. — अनुप्र नाहवाच्छ्राणे CAT. BR. ७, ४, २, १३. — आभिप्र sprossen Suç. २, ३६०, १५. — प्रति १) *wieder sprossen, — treiben*: किंवस्य पर्दि वृत्तस्य न मूलं प्रतिरोहत्ति MBH. १२, ६८९६. — २) *nachahmen*: गतिस्मितप्रेक्षणभाषणा-

VI. Theil.

दिषु प्रियाः प्रियस्य प्रतिद्वच्छ्राणित्यः BHAG. P. १०, ३०, ३. — caus. १) je an seine Stelle pflanzen VARĀH. BRH. S. ५३, ६. — २) wieder pflanzen, wieder einsetzen: कलमा उत्थातप्रतिरोहिताः RAGH. ४, ३७. उत्थातान्प्रतिरोहिताः von Pflanzen und Fürsten SPR. ४४०. शत्रुनुदृत्य प्रतिरोहिताः RAGH. १७, ४२.

— वि १) *auswachsen, austreiben, sprossen*: वनस्पते शतवर्त्त्वो वि रोहन् RY. ३, ४, ११. AV. ६, ३०, २. RV. ६, २४, ३. वि चारुकृन्वीरुद्धः १०, ४०, ९. इवा मध्ये प्राणा पश्चोद्धारं विरोहन् AV. १०, ६, ३३. VS. ४, ३, १२, १००, १३, २१. यूपः TBR. १, ४, १, १. व्येष्यामोषधयो रोहत्ति TS. ३, ४, २, ३. von der Erection AV. ४, ४, ३. विद्वच्छ्राणे ausgewachsen, gewachsen, gekeimt H. an. ३, १९०. MED. dñ. ९. KĀTJ. ČA. १५, ९, २८. fg. ČIṄKH. ČA. १३, ४, १. ČAT. BR. ७, २, ४, २७. अश्वत्यं सुविद्वच्छ्राणम् BHAG. १५, ३. °तृष्णाङ्गुरासु (गृह्येहृलीषु) MBKHN. ६, १९. RAGH. २, २६. उत्थातान्प्रतिरोहितं नोवाबलिम् ČAK. १६. सलिलाद्विद्वच्छ्राणं कंजम् BHAG. P. ३, ४, १७. सर्वबीजविद्वच्छ्राणे यथा सोता mit ausgegangenem Samen aller Art bestanden MBH. ७, ३९४५. — २) *hervorgehen, entstehen*: विद्वच्छ्राणे = जात H. an. MED. °बोध BHAG. P. ३, ४, २२. °स्वेदकपिका १०, ४३, १६. — ३) *besteigen*: सुविद्वच्छ्राणां वृत्त्यारोहित्विशारदैः नागानाम् gut geritten von MBH. ७, ३१०५. — Vgl. विद्वच्छ्राणक, विरोहन्, विरोहणा. — caus. १) *wachsen machen* RV. ४, ४०, ५. *pflanzen*: विरोहितां गुल्मिनः R. ७, ५४, ११. — २) *verwachsen —, vernarben machen*: विरोहितां त्रवणा DĀCAK. ४०, २, ३. — ३) *entsetzen, vertreiben aus*: पुत्रं राज्याच्चापि व्योराप्यत् MBH. ३, ५०४९. — Vgl. विरोहणा.

— सम् १) *wachsen*: प्रेमदुमाः संरुक्तः प्रियाणाम् BHAG. ११, ५. कृम्प्यायसंद्वच्छ्राणाङ्गुरुषु RAGH. ६, ४७. संद्रव्युत्ति H. an. ३, १९१. MED. dñ. १०. — २) *zusammenwachsen, verwachsen, vernarben*: तस्माद्विद्युता अधानो अभूवत्वं पन्थान्: संमरुक्तन् TS. २, ४, ११, २. संरुक्तर्वणाः R. ed. Bomb. ६, ५०, ३९. Suç. १, ६७, ११. ४३, १५. न संरोहत्ति वाक्ततम् (वाक्ततम् fälschlich bei KULL. zu M. ७, ५२) SPR. २६४७. संद्रव्युत्ति (fälschlich संरुक्तं Añ. १, १) MBH. ३, १२२७४. — ३) *hervorbrechen, zum Vorschein kommen*: संरोहत्पुलका ŚAU. D. २४३, १. मिथ्यः संद्रव्युत्तिः २१४. षष्ठिवर्षगते काले पंत्राषो अभूममानघ । संद्रव्युत्ति H. २१२७. — ४) *संद्रव्युत्ति fest wurzelnd, — hastend*: तत्रो मनसि संद्रव्युत्ति करिष्यामः so v. a. das werden wir dem Gemüth fest einprägen MBH. १२, १२३६६. — प्रौढ H. an. MED. — caus. १) *wachsen machen*: वृश्च कुरुविशद्वामिनिर्वृत्तं संरोहित्यिका BHAG. P. १, १०, २. *pflanzen, einsetzen*: संरोहितान्प्रतिरोहिताः von Pflanzen und Fürsten SPR. ४४०, v. l. *säen*: संरोहिते इत्यात्मनि धर्मपत्री त्यक्ता मया obgleich ich mich gesät habe (sc. in ihrem Mutterleibe) so v. a. ein Kind mit ihr gezeugt hatte ČAK. १३१. — २) *zusammenwachsen —, vernarben lassen* Suç. १, ६०, ५.

— उपसम् *verwachsen, vernarben*: त्रणश्चिरादप्तरोहत्ति Suç. १, १८, ३, ४. — Vgl. उपसरोहन्.

2. रुक्त (= १. रुक्त) f. *das in-die-Höhe-Gehen; Wuchs, Triebe, Spross*: शतं वै अन्व धामानि सरुक्तेमत वै रुक्तः RV. १०, ९७, २. रुक्तो रुक्तो रोहितः AV. ४३, १, ४. यास्ते रुक्तः प्ररुक्तो यास्ते श्रारुक्तो पानिरपूणासि दिव्यम् १२, ३, २६. ČIṄKH. ČA. ५, १०, ३२. Am Ende eines comp. *hervorschiesend, wachsend*; s. अभोः, तितिः, कृद्वारुक्तो, जलोः, ततुः, पङ्कः, पर्षः, मूः, भूमीः, मदोः.

रुक्त (von १. रुक्त) १) adj. (f. श्रा) am Ende eines comp. *wachsend, gewachsen, entstanden* H. ६. बीजकाएडरुक्ताणि M. १, ४८. गिरिसानुः MBH.